

सामूहिक प्रोत्साहन योजना २००१ आणि  
२००७ खालील विशाल प्रकल्पांकरीता  
औद्योगिक विकास अनुदान मंजूरी व वाटपाची  
कार्यपध्दती.

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, उर्जा व कामगार विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: पीएसआय-२१०८/प्र.क्र. ३६/उद्योग-८,**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख: ३०/८/२०१३

**वाचा -**

- १) शासन निर्णय, उ.ऊ.व का.वि. क्रमांक- पीएसआय-१७०७/प्र.क्र. ५०/उद्योग-८, दिनांक ३० मार्च, २००७
- २) शासन निर्णय, उ.ऊ.व का.वि. क्रमांक- पीएसआय-२१०८/प्र.क्र. ३६/उद्योग-८, दिनांक ३/१२/२००८

**प्रस्तावना -**

सामूहिक प्रोत्साहन योजना, २००१ व २००७ अंतर्गत विशाल प्रकल्पांना औद्योगिक विकास अनुदान मंजूरी व वाटपाची कार्यपध्दती वरील संदर्भित अ. क्र. २ येथील दिनांक ३/१२/२००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. सदरच्या शासन निर्णयातील परिच्छेद ३.१ मध्ये, घटकांनी अदा केलेल्या कराच्या रकमेचा ताळमेळ विक्रीकर विभागाबरोबर घालण्यापुर्वी, पात्र विशाल प्रकल्पांना अनुज्ञेय औद्योगिक विकास अनुदानाच्या ८५ टक्के रक्कम प्रथम मंजूर करण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून यासंदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय-**

वरील संदर्भित अ. क्र. २ येथील शासन निर्णय दिनांक ३/१२/२००८ मधील परिच्छेद ३.१ मध्ये सुधारणा करून, पात्र विशाल प्रकल्पांना औद्योगिक विकास अनुदानाच्या ८५ टक्के रक्कमेऐवजी ९० टक्के रक्कम प्रथम मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. शासन निर्णय दिनांक ३/१२/२००८ मधील इतर सर्व तरतूदी कायम राहतील.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २३३/१३/व्यय-१६, दिनांक २५/७/२०१३ व क्रमांक ३८/कराधन-१, दिनांक २३/८/२०१३ ला अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८३०१३०९०९७३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( दा.अं.कुलकर्णी )

शासनाचे अवर सचिव

प्रति,

१. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालय, मुंबई
२. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई
५. महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, मुंबई
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर
७. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, नागपूर
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१०. वित्त विभाग, व्यय-१६ व कराधन-१, मंत्रालय, मुंबई
११. निवड नस्ती (उद्योग-८)